

Galaxy Surfactants Ltd.

July 18,2023

National Stock Exchange of India Limited,

Listing Compliance Department Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex,

Bandra (East)

Mumbai – 400 051

Scrip Symbol: GALAXYSURF

BSE Limited,

Listing Department,

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai- 400001

Scrip Code: 540935

Sub: Newspaper advertisement for 37th Annual General Meeting.

Dear Sir/Madam,

We are enclosing copies of the newspaper advertisement in relation to our 37th Annual General Meeting published in Business Standard (English Newspaper) and Mumbai Lakshdeep (Marathi newspaper) on July 18, 2023, for the shareholders of our Company.

Please take the same on your record.

Yours faithfully,
For Galaxy Surfactants Limited

Niranjan Ketkar

Company Secretary M. No. A20002 encl: as above

Communication Address:

Rupa Solitaire, Ground Floor, Unit no. 8, 12A and 14 Millennium Business Park, Mahape, Navi Mumbai, 400 710

Ph: +91-22-33063700

Regd. Office: C-49/2, TTC Industrial Area, Pawne, Navi Mumbai-400 703, India CIN: L39877MH1986PLC039877

Ph: +91-22-27616666

Fax: +91-22-27615883/ 27615886 e-mail: galaxy@galaxysurfactants.com Website: www.galaxysurfactants.com

Any Person, Bank, Non-Banking Financial Institution, or any other entity having any claim, demand, right, benefit or interest in respect of the said Premises or part thereo by way of sale, transfer, assignment, exchange, gift, right, interest, share, lease, sublease, tenancy, sub-tenancy, license, sub-license, mortgage, equitable mortgage lien, charge, hypothecation, encumbrance, covenant, trust, maintenance, preemption, possession, agreement, lis pendens, settlement, Memorandum of Understanding/Term Sheet or Promissory Note. Bill of Exchange. Loan Agreement Corporate Guarantee, Personal Guarantee or any other written understanding, or decree or order of any Court of Law, Tribunal, Arbitration or otherwise howsoever is required to make the same known in writing supported by authenticated documents to be delivered to Mr. Amit Mehta, Advocate & Solicitor, Office No. 5, 1st Floor, Rajabahadur Mansion in Rajabahadur Compound, 32 Mumbai Samachar Marg, Opp. Bombay Stock Exchange, Mumbai - 400023, email: adv.amitmehta@gmail.com within Fourteen (14) days from the date of publication of this notice, otherwise, my client shall proceed to conclude the sale with the Owners and all such claims shall not be binding upon my client

SCHEDULE ABOVE REFERRED TO:

Flat No. 19, admeasuring 1023 square feet (carpet area) on the 5th Floor of Neelkanth Apartments Co-Operative Housing Society Ltd., situated at Plot No. 62, Worli Hill Estate, Worli Hill Road, Worli, Mumbai - 400018 and 5 (five) fully paid-up shares of Rs 50/- (Rupees Fifty only) each, of the aggregate value of Rs 250/- (Rupees Two Hundred and Fifty only) and bearing Distinctive Numbers 91 to 95 (both inclusive) issued by the Neelkanth Apartments Society to the Owners and represented by Share Certificate No. 19 along with an enclosed Garage for parking vehicle in the compound on the ground floor of the Neelkanth Apartments Society.

Date: 18th July 2023 Place: Mumbai

Amit Mehta Advocate & Solicitor

Sd/



This is to inform the general public that original share certificate in the name of Mrs. B. Rajalakshmi (SHARE CERTIFICATE NO. 19) Unit no. B/19, Nahar & Seth Industrial Estate, Pannalal Silk Mill Compound, L.B.S. Marg, Bhandup (west). Mumbai- 400078, have been misplaced/lost from the Bhandup West Branch of The Sarvodaya Co-op. Bank Ltd. Mumbai

The Bank has registered a complaint at the police station in this regard. The person who has received this share certificate, kindly contact 022-68252222 within 15 days from the date of publication of this notice, after non-receipt of original share certificate, Nahar & Seth Industrial Estate Society will proceed to issue duplicate share certificate, it they Sd/-

Mangesh Gawade Place: Mumbai. Date: 18/07/2023 Manager

The Sarvodaya Co-op. Bank Ltd. Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my client viz. 1) Mr. Dinesh Nandlal Jain/Lodha 2) Mrs. Bhayana Dinesh Jain/Lodha & 3) Mr. Nandlal Maganlal Jain are the owners of Flat No. 302, on the 3rd Floor, 'A' Wing, area admeasuring 544 Sq. Ft. i.e. 50.55 Sq Mtrs. Built up area in the building known as "JANAKI HERITAGE", managed and maintained by society known as "JANAKI HERITAGE CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED", constructed on land bearing Old Survey No. 574, New Survey No. 276, Hissa No. 1(P), lying, being & situate at Village — Bhayander, Taluka & District - Thane and further intended to mortgage the captioned flat with Piramal Capital and Housing Finance Limited. AND WHEREAS by Agreement for Sale executed & registered on 06/12/2005 bearing Doc. No. TNN-4-8127-2005 Mr. Tarunkumar Pawan Saraf has purchased the above said Flat from M/s. Shivan Construction

AND WHEREAS by Agreement for Sale dated 13/10/2011 bearing Doc. No. TNN-7 7402-2011 Mr. Dinesh Nandlal Jain/Lodha, Mrs. Nazerdevi Nandlal Jain/Lodha & Mrs. Bhavana Dinesh Jain/Lodha have purchased the above said Flat from Mr Tarunkumar Pawan Saraf. AND WHEREAS Wing A is not mentioned in Agreemen for Sale dated 13/10/2011 which is rectified by both the parties vide Rectification Deec

dated 22/11/2011 bearing Doc. No. TNN-7-8375-2011. AND WHEREAS Mrs. Nazerdevi Nandlal Jain/Lodha died intestate on 21/06/2022 and leaving behind 1) Mr. Dinesh Nandlal Jain/Lodha 2) Mrs. Bhavana Dinesh Jain/ Lodha & 3) Mr. Nandlal Maganlal Jain as her legal heirs. If any person / anybody bound & 3/Mi. National Magainar dails as her legal heirs. In all person / anybody is having legal heirship in the captioned flat or objection, claim, interest, dispute in the above said property/Flat, he/she/they may call on Mobile No. 9890943555 or contact the undersigned with the documentary proof substantiating his/her/their objection/claims/details of disputes within 07 days from the date of this publication Failing which it shall be presumed that there is no claim over the said property Sd/-

Dr. Suryakant Sambhu Bhosale (Advocate) Office Address:- 301, 3rd Floor, Matoshree Bldg., Opp. Chintamani Jewellers Jambhali Naka, Talaopali, Thane (West), Pin – 400 602.

CORRIGENDUM to Tender Notice No. M-716-QW-ADA, dated: 11.07.202 Scheduled to be open on 10.08.2023 having Name of the work/Item: Provisio of Quick Coach Watering System at Adra n the above tender the Departmenta value should be read as ₹ 2.56.34.108.80 nstead of ₹ 2,63,59,202.99 and Earnes Money should be read as ₹ 2,78,200 nstead of ₹ 2,81,800. All other terms onditions of original tender notice shall remian unchanged. (PR-409/C)

S. E. RAILWAY – CORRIGENDUM

TENDER NOTICE Sealed Item Rate tenders are

invited for Civil, Waterproofing, Plumbing, Painting & Miscellaneous Work of STAR RESIDENCY BLDG.

L & M CHSL

Evershine City, Vasai (East). Vasai- Virar - 401209. Tender forms are available from VERSATILE CONSULTING

Mumbai - 400 091. From- 18.07.2023 to 03.08.2023 Time:- 11.00 a.m to 5.00 p.m Tel: 9920115458 / 9029869000 Cost of tender document Rs. 2,000/ Payable by pay order in favour of Star Residency Bldg L & M CHSL

(Non Refundable)

-Tender Notice No.: E-LOCOCLG-2023

24, Date: 14.07.2023. For and on beha

of the President of India, the Dv. CEE (ERS-POH), South Eastern Railway Kharagpur Workshop invites e-tender fo the following work before 15.00 hrs. or the date mentioned against item and will be opened at 15.30 hrs. Name of the work: (A) Loco Cleaning: 121 Locos (B) Provision of perforated Aluminium Sheet as roof ceiling in Driving Cabs: 20 Locos (C) Polymerized flooring of Driving cabs 121 Locos. (D) Cleaning of TFP Tank 8 other accessories, Air blowing of SL, SJ 8 ATFEX etc: 121 Locos. (E) Removal of al Auxiliary, Control & Power Cables & other important cables from the Locos scheduled for Full Re-cabling and placement of those cables in nominated Godown: 18 Locos (F) Normal painting of various equipment of Electric Locomotive at ERS-POH/KGPW: 121 Locos. (G) Traction Motor (TM) stato armature, end shield and accessories pinion, cleaning and bearing removal from end shield and cleaning, varnishing o stator, end shield and armature of TM: 12 Locos. (H) Supervision charges: 24 months. Approx. cost of work: DV ₹ 1,18,81,137.95 including GST @18% EPF 13%, ESIC @3.25% & Bonus @8.33%. Earnest Money: ₹ 2,09,400 Date & time of closing e-tender 07.08.2023 at 15.00 hrs. Website particular: www.ireps.gov.in. Interested tenderers may visit website www.ireps.gov.in for full details.

description/specification of the tenders and

submit their bids online. In no case manua

tenders for this work will be accepted

C Galaxy

Galaxy Surfactants Limited

CINI: 139877MH1986PI C039877 Registered Office: C-49/2, TTC Industrial Area, Pawne, Navi Mumbai – 400 703, Maharashtra, India Tel: +91 22 2761 6666, Fax: +91 22 2761 5883/2761 5886 email: investorservices@galaxysurfactants.com; website: www.galaxysurfactants.com; website: www.galaxysurfactants.com;

MUMBAI | TUESDAY, 18 JULY 2023 Business Standard

NOTICE OF 37th ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 37th Annual General Meeting of the members of the Company (AGM) is scheduled to be held on Thursday, August 10, 2023 at 2:30 p.m. (IST) through Video Conference ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") facility in compliance with the applicable provisions of the ompanies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General circular No. 10/2022 dated December 28 2022 nequirelinis) regulations, 2015 feat with careful and include 190. 10/2022 dated December 2,0/2022 and previous general circulars viz 2/2022 dated May 5, 2022,19/2021 dated December 8, 2022, 20/2020 dated May 5, 2020,14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 02/2021 dated 13th January, 2021 issued by Ministry of Corporate Affairs and SEBI/HO/CFD/CMD1/CIRIP/2020/79 dated May12,2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15,2021, SEBI/HO/ CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and SEBI/HO/CFD/PoD-2-2/P/CIR/2023/4dated lanuary 5, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (hereinafter collectively refe to as "Circulars").

In compliance with the Circulars, electronic copy of the Annual Report for FY 2022-23 containing th notice of AGM have been emailed to the members of the Company on Friday, July 14, 2023 whose email ids are registered with the Company/ Depository Participant(s). The above documents are also made available on the website of the Company at https://www.galaxysurfactants.com/pdf/financialperformance/2022-23/annual/Annual-Report-2022-23.pdf and websites of the Stock Exchanges i.e National Stock Exchange of India Limited and BSE Limited at <u>www.nseindia.com</u> and <u>www.bseindia.con</u>

In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Managemen and Administration) Amendment Rules, 2015 (including any statutory modification(s), clarification(s) exemption(s) or re-enactments(s) thereof for the time being in force and Regulation 44 SEBI (LODR Regulations, 2015, the Company is offering facility to all its members to exercise their right to vote or resolutions proposed to be passed at the AGM of the Company. The members may cast their votes on the resolutions proposed to be passed at the AGM using an Electronic voting system ("Remote E-voting") for which the Company has engaged the services of "M/s. Link Intime India Pvt. Limited ('Link Intime') as the Agency to provide Remote E-voting facility.

A person, whose name is recorded in the Register of members or in Register of beneficial owners aintained by the depositories as on the Cut-off date i.e. Thursday, August 03, 2023 shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting through electronic means at the AGM. The members who have voted by r emote E-voting can attend the meeting but shall not be entitled to cast their vote again at AGM

The Remote E-voting period commences on Monday, August 7, 2023 at 9.00 a.m. (IST) and ends or Wednesday, August 9, 2023 at 05.00 p.m.(IST). The voting module shall be disabled by Link Intime for

voting thereafter

In case the shareholders have any queries or issues regarding e-voting, please write an email to enotices@linkintime.co.in or Call:- Tel: +91-22-49186000.

For Galaxy Surfactants Ltd

Navi Mumbai July 17, 2023

Niranjan Ketkai Company Secretary

विदर्भ कोकण ग्रामीण बॅक Vidharbha Konkan Gramin Bank भारत सरकार , बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम Govt. of India, Bank of India & Govt. of Mahara

[See Rule 8 [1 11 POSSESSION NOTICE

[For immovable property]

The undersigned being the authorised officer of the VIDHARBHA KONKAN GRAMIN BANK under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 [12] read with rule 8 of the Security Interest [Enforcement] Rules, 2002 issued a demand notice dated 15.04.2023 calling upon the borrower Mr. Arun Daji Pawar (Borrower) & Mrs. Ashwini Arun Pawar (Co- Borrower), to repay the amour mentioned in the notice being Rs. 8,90,142.17 [Rs. Eight Lakh Ninety Thousand One Hundred Forty Two and Paisa Seventy Only] plus interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower, having failed to repay the entire amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 [4] of the said Act read with rule 8 of the rules on this 11th day of July the yea

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the VIDHARBHA KONKAN GRAMIN BANK for an amount of Rs. 8,90,142.17 along with further interest, other charges, costs expenses thereon.

The borrowers' attention is invited to provisions of sub-section (8) section 13 of the Act, i respect of time available, to redeem the secured ass

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY Details of Property

Flat No.12, Terrace Floor, Built up area 365 sq.ft. In the building which is named and styler 'Ashogandha' Apartment Situated in Survey No. 83 A, Hissa No. 2B1/7 (Afte Computerization) 56, area 0-07-19 Ha, at Kaviltali Chiplun, Tal. Chiplun Dist. Ratnagiri

The property is Bounded by On the North by Open Space On the South by Flat No. 11 On the East by Staircase, Lobby, Terrace

Open Space

Date:-11.07.2023

On the West by

[Baburao Pandharinath Samant] **Authorised Officer** (Vidharbha Konkan Gramin Bank)

...Transferor Compan

...Transferee Company

No. 3 / Petitioner

/ Petitioner

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, **MUMBAI BENCH**

COMPANY SCHEME PETITION NO. (CAA) 170 OF 2023 CONNECTED WITH

COMPANY SCHEME APPLICATION NO. CA(A) 32 OF 2022 IN THE MATTER OF SECTIONS 230 TO 232 AND OTHER APPLICABLE PROVISIONS OF THE COMPANIES ACT, 2013

AND

IN THE MATTER OF SCHEME OF AMALGAMATION AND ARRANGEMENT BETWEEN TSR CONSULTANTS PRIVATE LIMITED. UNIVERSAL CAPITAL SECURITIES PRIVATE LIMITED AND S K D C CONSULTANTS LIMITED WITH LINK INTIME **INDIA PRIVATE LIMITED** AND THEIR RESPECTIVE SHAREHOLDERS

TSR CONSULTANTS PRIVATE LIMITED

....Transferor Company No.1/Petitioner (CIN: U74999MH2018PTC307859). A Company incorporated under the provisions of the Companies Act, 2013 and having Registered Office at C-101,

247 Park, L. B. S. Marg, Vikhroli (W), Mumbai-400 083. UNIVERSAL CAPITAL SECURITIES PRIVATE LIMITED (CIN: U74200MH1991PTC062536),

....Transferor Compan No. 2 / Petitione A Company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 and having Registered Office at C-101,

S K D C CONSULTANTS LIMITED (CIN: U74140MH1998PLC366529) A Company incorporated under the provisions of the

247 Park, L. B. S. Marg, Vikhroli (W), Mumbai-400 083.

Companies Act, 1956 and having Registered Office at C-101, 247 Park, L. B. S. Marg, Vikhroli (W), Mumbai-400 083.

LINK INTIME INDIA PRIVATE LIMITED (CIN: U67190MH1999PTC118368) A Company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 and having Registered Office at C-101,

247 Park, L. B. S. Marg, Vikhroli (W), Mumbai-400 083. NOTICE OF PETITION

A Petition under sections 230 to 232 of the Companies Act, 2013 for sanctioning the scheme of Amalgamation and Arrangement between TSR CONSULTANTS PRIVATE LIMITED, UNIVERSAL CAPITAL SECURITIES PRIVATE LIMITED and S K D C CONSULTANTS LIMITED with LINK INTIME INDIA PRIVATE LIMITED and their respective shareholders was presented by the Petitioner Companies on 27th March 2023 and was admitted on 30th June 2023 and is fixed for hearing before the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench on 4th August 2023.

Any person desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioners' Authorized Legal Representative(s) M/s. SAHASRABUDDHE PARAB & CO. LLP, Company Secretaries A 210, Kanara Business Centre, Ghatkopar Andheri Link Road Laxmi Nagar, Ghatkopar (E), Mumbai-400 075, notice of such intentions, signed by his /her Advocate, with his / her full name and address, so as to reach the Petitioners' Authorized Representative not later than two days before the date fixed for hearing of the said Petition. Where he / she seeks to oppose the Petition, the ground of opposition or a copy of his / her affidavit shall be furnished with

A copy of the Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same

Dated this 18th day of July, 2023

Place : Mumbai

Sd/-**Ninad Sahasrabuddhe**

M/s. SAHASRABUDDHE PARAB & CO. LLP, **Company Secretaries** Authorized Representative for the Petitioners

∷ador

ADOR WELDING LIMITED Registered Office: Ador House, 6, K. Dubash Marg, Fort,

Mumbai - 400001-16. Maharashtra, India. Tel: +91 22 66239300 / 22842525 | Fax: +91 22 22873083 E-mail: investorservices@adorians.com | Web: www.adorwelding.com CIN: L70100MH1951PLC008647

NOTICE

Notice is hereby given that the Seventieth (70th) Annual Genera Meeting (AGM) of the Company will be held through Video Conferencing ("VC") on Wednesday, 09th August, 2023 at 11:00 AM (IST), to transact the ordinary and special business, as stated in the Notice, without physical presence of the Members at a commor

The Notice, along with the 70th Annual Report was dispatched electronically on Monday, 17th July, 2023. In line with the Circulars as issued by MCA and SEBI, the Notice of the 70th AGM, along with the Annual Report for FY 2022-23 was sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Depositories / RTA

The instructions for joining AGM are provided in the Notice convening the 70th AGM. Members participating through VC facility shall be reckoned for the purpose of quorum, under Section 103 o the Companies Act, 2013.

The Notice of the 70th AGM and the Annual Report is posted on the vebsite of the Company: https://www.adorwelding.com/ and on the websites of the Stock Exchanges viz. https://www.bseindia.com/ and https://www.nseindia.com/. A copy of the AGM Notice is also available on the website of National Securities Depositories Limited (NSDL) at https://www.evoting.nsdl.com/ . The shareholders car also write to the Company at investorservices@adorians.com to avail a copy of the Notice of the 70th AGM, along with the Annua Report for FY 2022-23 and the same will be provided to them.

E-voting: Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Company is offering e-voting facility (remote e-voting as well as e-voting at AGM) to its Members to cast their votes electronically, on all the resolutions set forth ir the Notice of the 70th AGM, through the services provided by NSDL Instructions for E-voting:

- The remote e-voting period shall commence on Saturday 05th August, 2023 at 09:00 am (IST) and end on Tuesday 08th August, 2023 at 05:00 pm (IST). The remote e-voting module shall be disabled thereafter.
- The cut-off date for determining the eligibility of Members for and e-voting at the AGM is **Wednesday**, **02** August, 2023. A person, whose name is recorded in the list of Beneficial Owners maintained by the depositories or in the Register of Members as on the cut-off date, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting a the AGM.
- Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company, after dispatch of the Notice of AGM and holds shares as on the cut-off date i.e. Wednesday, 02nd August, 2023, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in.
- Members may participate in the 70th AGM, even after exercising their right to vote through remote e-voting, but shall not be entitled to vote again in the AGM.
- The manner / instructions for / of e-voting have been set out in the Notice convening the 70th AGM for shareholders, who hold shares in demat / physical mode as well as for shareholders who have not registered their e-mail addresses.

As per SEBI Circulars, no physical copies of the 70th AGM Notice and Annual Report will be sent to any Members. Those Members who are holding shares in the physical form, whose e-mail addresses are still not registered with the Company may register the same by sending a request e-mail on investorservices@adorians.com or rnt.helpdesk@linkintime.co.in. The Members holding shares in demat form are requested to update their e-mail addresses with their Depository Participant.

Book Closure & Dividend: The Register of Members & Share Transfer Books will remain closed from Thursday, 03rd August, 2023 to Wednesday, 09th August, 2023 (both days inclusive) for the purpose of payment of dividend. Dividend, if declared at the AGM, will be paid on or after

- 1. To all the beneficial owners, in respect of Shares held in electronic mode, as per details furnished by the depositories for this purpose, as on 02nd August, 2023.
- 2. To all the Members, in respect of Shares held in physical form, after giving effect to all valid transfer / transmission transposition requests lodged on or before 02nd August, 2023.

The Dividend will be paid electronically, through online mode, to those shareholders who have updated their bank account details with the Company / RTA / DP. For shareholders, who have no updated their bank account details, dividend warrants / demand drafts will be sent to their registered address.

To avoid delay in receiving the dividend, the Shareholders are requested to update Bank / other relevant details with the Registrar & share Transfer Agent (RTA) of the Company i.e. Link Intime India Private Limited / depository Participant (DP), as applicable.

Declaration of e-voting results:

Place: Mumbai

Date: : 18th July, 2023

The results of the remote e-voting and e-votes cast at the AGM shall be declared within 2 (two) working days from the conclusion of the AGM. The results declared, along with the Scrutinizer's Report, shall be placed on the Company's website and also on the website of NSDL immediately after its declaration and also shall be communicated to the Stock Exchanges, where the Company's shares are listed, viz. BSE Ltd. and the National Stock Exchange of India Ltd. (NSE). Any queries / grievances regarding e-voting car be addressed to Ms. Sarita Mote, Assistant Manager - NSDL email: evoting@nsdl.co.in, Tel: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000.

Date: July 18, 2023 By the Order of the Board

Place: Mumbai

Vinavak M. Bhide **Company Secretary**

ENGINEERS 230/250, Arun House, Ground floor RSC-46, Gorai-2, Borivali (West),

(PR-412)

Aditya Birla Sun Life AMC Ltd.



Registered Office: One World Center, Tower 1, 17th Floor, Jupiter Mills, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai - 400 013, Tel.: 4356 8000,Fax: 4356 8110/81111. CIN: L65991MH1994PLC080811

NOTICE OF THE 29TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 29th Annual General Meeting ('AGM') of Aditya Birla Sun Life AMC Limited ("the Company") will be held through Video Conference ('VC') / other Audio Visual Means ('OAVM') on Friday, 11th August, 2023 at 11:30 a.m. (IST) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013, SEBI (LODR) Regulations, 2015 read with the Ministry of Corporate Affairs ('MCA') General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being 10/2022 dated December 28, 2022 and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 issued by SEBI (collectively referred to as "Circulars") and other applicable circulars issued in this regard, to transact the businesses as set out in the Notice convening the

In compliance with the aforesaid Circulars, the Notice of 29th AGM and the Annual Report for the financial year 2022-23 have been sent via email on Monday, 17th July, 2023 to the Members whose e-mail IDs are registered with the Company /Depository Participant(s). The copy of the Notice of 29th AGM and the Annual Report are also available at:

- i) Company's website at https://mutualfund.adityabirlacapital.com/tiles-of-shareholders
- ii) Website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com, and
- iii) Website of Company's Registrar and Transfer Agent, KFin Technologies Limited ("KFinTech") at https://evoting.kfintech.com.

Instruction for remote e-voting and e-voting during AGM

In compliance with the Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, from time to time and Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015, the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the notice of AGM using electronic voting system (e-voting) provided by KFinTech. Members have option to cast their vote using the remote e-voting or e-voting during the AGM. The process for remote e-voting and e-voting at the AGM is provided in the Notice of 29th AGM. The Cut-off date for determining the eligibility of members for e-voting is Friday, 4th August,

The remote e-voting facility will be available during the following voting period:

Commencement of remote e-voting:	Tuesday, 8 th August, 2023 (9.00 a.m. IST)
End of remote e-voting:	Thursday, 10 th August, 2023 (5.00 p.m. IST)

The remote e-voting module will be disabled by KFinTech thereafter. Once the vote is cast by a Shareholder, he/she will not be allowed to change it subsequently.

The Members who have cast their vote by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again at the AGM. A Member can opt for only single mode of voting i.e. through remote e-voting or voting during AGM. If Members casts vote by both the modes, then the voting done through remote e-voting shall prevail and vote during the AGM shall be treated as

Any person, who acquires shares of the Company and becomes a Shareholder of the Company after the dispatch of the Notice of AGM and holding shares as on the Cut-off date i.e. Friday, 4th August, 2023, may obtain login ID and password by sending a request at evoting@kfintech.com. However, if a person is already registered with KFinTech for remote e-voting then existing User ID and password can be used for casting the vote.

The Company has appointed Shri Vijay Babaji Kondalkar (Membership No.: A15697) or failing him Shri Manish Gupta, (Membership No.: A43802), Partners of VKMG & Associates LLP, Company Secretaries as Scrutinizer, to scrutinize the entire e-voting process at the AGM and remote e-voting in a fair and transparent manner.

Manner of registering/updating email address(es):

Members holding shares in dematerialized mode are requested to get their email address registered/updated with their relevant Depository Participant(s). Members holding shares in physical mode and who have not registered/updated their email ID with the Company are requested to notify in writing in Form ISR-1 along with the supporting documents to KFinTech. Form ISR-1 is available on the KFinTech's website at https://ris.kfintech.com/clientservices/isc/default.aspx.

In case of any queries relating to e-voting, Members may refer 'Help and Frequently Asked Questions' ('FAQs') section available on KFinTech's website https://evoting.kfintech.com.

or contact Mr. Ganesh Patro, Assistant Vice President, KFin Technologies Limited at evoting@kfintech.com or call at Toll Free No. 1800- 309-4001.

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting at the

For Aditya Birla Sun Life AMC Limited

Hemanti Wadhwa Company Secretary & Compliance Officer

FCS No-6477

छगन यांच्या कामगाराना साहित्याचे वाटप

नाशिक, दि. १७ : महाराष्ट्र शासनाचे कामगार विभाग हा कामगारांच्या हितासाठी विविध योजना राबवितात या योजनांचा लाभ कष्टकरी कामगारांना मिळण्यासाठी या योजना त्यांच्या पर्यंत यशस्वीरित्या पोहचवा असे प्रतिपादन राज्याचे अञ्च नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ यांनी केले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला शहरातील माऊली लॉन्स येथे बांधकाम कामगारांना संरक्षण साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर,कामगार उपायुक्त विकास माळी,प्रांतअधिकारी

बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन,विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,शहराध्यक्ष दिपक लोणारी,येवला कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती बापू गायकवाड,संचालक सविता पवार, रतन बोरनारे, कांतीलाल साळवे, भारकर कोंढरे, प्रवीण गायकवाड, अतूल घटे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, कामगार हा आपल्या देशाचा कणा आहे. ही पृथ्वी कामगारांच्या श्रमावर उभी आहे असं स्पष्ट मत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मांडलं होत. कष्टकरी कामगाराला शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून विविध सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. देवघरात देवपूजा केल्यानंतर जितके पुण्य आपल्याला मिळेल तितकेच पुण्य आपल्याला कष्टकरी कामगारांच्या सेवेतून प्राप्त होईल असे त्यांनी यावेळी सांगितले. कामगारांसोबत त्याच्या कुटुंबाला देखील आधार देण्याचे काम हे मंडळ करत असते. कामगारांच्या हिताचे रक्षण करण्याची सर्वात मोठी जबाबदारी या मंडळावर अधिक अधिकाऱ्यांनी ती जबाबदारी चोखपणे पार पाडावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

PUBLIC NOTICE

nat late MR. DEVI PRASAD MISHRA perative Housing Society Ltd., owner of Fla o. C-41/003, Sector: 10, Shanti Nagar, Mir load (East), Dist. Thane-401 107 and holde f Share Certificate No. 23, died intestate of of Share Certificate No. 23, died intestate on 22/04/2023. Mrs. Amravati Devi Prasad Mishra is claiming transfer of shares and interest in the capital/ property of the society belonging to the deceased being wife and one of the legal heir of the deceased with no objection of the other legal heirs of the deceased. Claims and objections are hereby invited from the other legal heirs and successors of the deceased if any for the transfer of the shares and interests in the successors of the deceased II any 101 ture transfer of the shares and interests in the capital/property in the society belonging to the deceased in respect of the said Flat. The claimants/objectors may inform to undersigned within period of 15 days from the publication of this notice failing which the society will transfer shares and interest in the papital/ property of the society belonging the deceased in the name of Mrs. Amravat Devi Prasad Mishra and thereafter any claim of objection will not be considered.

K. R. TIWARI (ADVOCATE Shop No. 14, A-5, Sector-7 Shantinagar, Mira Road, Dist. Thane

जाहीर सूचना

जात आहे **(१) श्रीमती सलमा, जानुद्दीन शेख यां**ची पत्नी (२) श्रीमती जास्मिन जैनुदीन शेख (३) श्रीमती रोशनारा मोहम्मद हान अन्सारी आणि (४) श्री. सोहेल जानुद्दीन शेख हे फ्लॅट क्र. ए/ ०३, ५व्या मजल्यावर, क्षेत्रफळ सुमारे ४२.४ चौ.मीटर्स (बिल्ट-अप), लेगसी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारतीमध्ये, जुना सर्व्हे क्र.५२८/१, नवीन सर्व्हे क्र.७१/१, बानेगर रााळेजवळ, नया नगर, मीरा रोड-पूर्व, ठाणे ४०११०७ च्या भूखंडावर वसलेला आहे, हे स्वर्गीय श्री. जानुद्दीन शाहबुद्दीन शेख (मयत) यांच्या नावावर आहे, ज्यांचे २५ नोव्हेंबर २०१८ रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात आमच्या अशिल असतील. ढ़े सूचित करण्यात येत आहे की, **श्रीमती जास्मि**न **जैनुदीन शेख** आणि **श्रीमती रोशनारा मोहम्मद हान** अन्सारी तसेच श्री. सोहेल जानुदीन शेख यांनी श्रीमती सलमा, जानुद्दीन शेख यांची पत्नी या लॅटच्या संदर्भात यांच्या नावे त्यांचे शेअर्स सोडण्याच

निर्णय घेतला आहे. प्तर्व व्यक्तींना, संस्थेच्या अधिकाऱ्यांना, जर कार्ह थशिकार आणि हितसंबंध असतील तर शीर्षक त्या मत व्यक्तीचे शेअर्स या फ्लॅटशी संबंधित कायदेशीर -वारसांकडे हस्तांतरित करण्यासाठी आक्षेप, हक्क, दावा याद्वारे संबंधित कागदपत्रांसह माझ्याशी संपर्व ाधण्यासाठी/भेटण्यासाठी आमंत्रित केले आहे, ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत भून्यथा. असे गहित धरले जाईल की कोणत्यार्ह वरूपाचा कोणाचाही दावा/आक्षेप नाही आणि सद म्लॅटचे शीर्षक जारी करण्यायोग्य, स्पष्ट आणि विक्रीयोग्य आहे. त्यानंतर, ते मुक्त असतील आणि ऱ्यांच्या नावे हक्क सोड करारनामाँ ठाणे येथील नोंदण सह उपनिबंधक जिल्हा कार्यालयात कार्यान्वित करण्याचा आणि नोंदणी करण्याचा अधिकार असेल सूचनेचा विहित कालावधी संपल्यानंतर, वेळेचे सा . नसल्याने कोणत्याही स्वरूपाचे कोणतेही दावे, आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत. दिनांक: १८.०७.२०२३

(ए. एस. असोसिएट्स) वकिल, उच्च न्यायालर कार्यालयः १२७. पहिला मजला रस्साझ मल्टिप्लेक्स शॉपिंग मॉल मीरा रोड (पू), ठाणे ४०११०७

जाहीर सूचना

al. डेल ड्रेगो आणि श्रीमती सुनीता ड्रेगो (मालक) विक्री करण्याचा विचार करत आहेत आणि माई अशिल येथे अनुसूचीत वर्णन केलेल्या मालमत्तेच्य खाली नमद केलेल्या भारांच्या अधीन राहन सर्व भारमत्त खरेदी करू इच्छित आहेत याची नोंद घ्या (यापुढे सद नालमत्ता म्हणून संदर्भित) सोसायटीच्या सभासदत्व आणि भागधारकांशी संलग्न असलेल्या सर्व फायद्यांस माझ्या अशिलाने सदर मालकांशी वाटाघाटी केली आहे आणि सांगितलेल्या मालकांनी आश्रासन दिले आहे की सदर मालमत्ता सर्व भार आणि शुल्कांपासून मुक्त

वरील बाबी लक्षात घेऊन, मी याद्वारे मोठ्या प्रमाणाव जनतेला सूचना देतो आणि अधिकार, शीर्षक, वारस्य, लोभ, दावा किंवा मागणी या संदर्भात येथे ामूद केल्याखेरीज सर्व किंवा कोणत्याही तृतीय पक्षाचे अधिकार असलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला आवाहन करतो. जे काही. शेअर्स आणि /किंवा फ्लॅट आणि/किंवा विक्री, हस्तांतरण, वाटप, देवाणघेवाण, ट्रस्ट, लीज या मार्गाने फ्लॅटचा ताबा किंवा वापर किंवा यवसाय सब-लीज, भाडेकरार, परवाना, भोगवटा हक, भार किंवा कोणतीही दिवाळखोरी याचिका ताबा, देखभाल, कोणत्याही न्यायालयाचा हुकूम किंवा भादेश, किंवा कोणत्याही करार/कराराच्या अंतर्गत किंवा अन्यथा, याद्वारे लिखित स्वरूपात ते कळविणे आवश्यक आहे. त्याच्या समर्थनार्थ सर्व कागदोपत्री पुराव्याच्या नोटरीली प्रमाणित खऱ्या प्रतींसह, येथे ? समद केलेल्या पत्त्यावर/ई-मेलवर खाली स्वाक्षरी . केलेल्यांना येथे प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत, अयशस्वी झाल्यास असे अधिकार शीर्षक. व्याज. लाभ. दावा किंवा मागणी. जर असेल. तर ती माफ केलेली आणि सोडलेली मानली जाईल आणि शेअर्स आणि फ्लॅटची विकी आणि हस्तांतरण अशा कोणत्याही दाव्याचा किंवा मागणीचा संदर्भ न वेता पूर्ण केला जाईल.

वर संदर्भित अनुसूची

म्लॅट क्र.ए-१२ पहिल्या मजल्यावर, आशियानाच्या ५७२ चौरस फूट क्षेत्रफळावर, सर्व्हे क्र.२८० आणि २८१, सी.टी.एस.क्र.बी-१०३८, १०४१ आणि १०४६, सेंट जॉन बॅप्टिस्ट रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई ४०००५० गाव वांद्रे येथे. ग्लॅक्सो स्टाफ को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड द्वारे १० (दहा) ार्ण भरलेले समभाग प्रत्येकी ५०/-च्या दर्शनी मुल्या विशिष्टक, ५१ ते ६० असलेले (दोन्ही समाविष्ट) साठी जारी केलेले भाग प्रमाणपत्र क्र.२०६ सह.

र्दिनांक १८ जुलै २०२३ रोजी

एसव्हीएस लिगल ॲड. संध्या वासुदेवन सोंधी

फ्लॅट क्र.८४९, इमारत क्र.१६, वृंदावन खेरनगर कोहौसो लिमिटेड, वांद्रे पूर्व, मुंबई-४०००५१ ार्यालय सेल : ९८६९२०१९९०/८४५२९१०७३४ वैयक्तिक सेल : ९८२१०७०७३४ लॅंडलाइन : ०२२०३५०५५५९६



मॉडेल्ला वूलन्स लिमिटेड

सीआयएन:एल१७१२०एमएच१९६१पीएलसी०१२०८० **नोंदणीकृत कार्यालय:** ४-सी, वल्कॅन इंश्युरन्स इमारत, वीर नरीमन रोड, चर्चगेट मुंबई-४०००२०. द्रः:९१-२२-२२०४७४२४/९१-२२-२२०४९८७९, ई-मेल: modellawoollens@gmail.com, वेबसाईट: www.modellawoollens.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन २०१५ च्या नियम २९(१)(अ) सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरीता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सोमवार, २४ जुलै, २०२३ रोजी कंपनीच्य संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आलेली आहे.

पृढील तपशिल कंपनीच्या (www.modellawoollens.com) य वेबसाईटवर व कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्य अर्थात बीएसई लिमिटेडच्या (www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध

मॉडेल्ला वूलन्स लिमिटेडकरिता (संदीप शाह) ठिकाण : मुंबई संचालव देनांक : १७.०७.२०२३ डीआयएन:००३६८३५०

इंडिया स्टील वर्क्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: इंडिया स्टील वर्क्स

कॉम्प्लेक्स, जेनिथ कंपाउंड, खोपोली, रायगड - ४१०२०३, महाराष्ट्र

ोआयएन:एल२९१००एमएच१९८७पीएलसी०४३१८६

सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित खाते विचारात घेणे मान्यता देणे व नोंद पटावर घेणे याकरिता मुंबई येथे **मंगळवार, १८ जुलै, २०२३** रोजी र् इ.२.३०वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा त्र लेखा समितीची सभा होणार आहे. सदर एक्सचें जच्या माहिती स्टॉक www.bseindia.com वेबसाईटवर व कंपनीच्या www.indiasteel.in वेबसाईटव उपलब्ध आहे.

मुंबई: १६ जुलै, २०२३ इंडिया स्टील वर्क्स लिमिटेडकरिता सही/ वरुण एस. गुप्त व्यवस्थापकीय संचालक

जाहीर सूचना

(डीआयएन:०२९३८१३७)

सर्व संबंधितांना येथे सचित करण्यात येत आहे की. **क्लिव्हेस रॉबर्ट मिरान्डा** हे फ्लॅट क्र.३१०, ३रा मजला, ई विंग, क्षेत्रफळ ४६५ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, **रॉय मेन्शन कोहौसोलि.** म्हणून ज्ञात सोसायटी, बिगरशेत जमीन सीटीएस क्र.२९३३, ३१६४८, ३१६५ए, ३१६५ए/१, ३१६५बी, ३१६६, गाव कोले कल्याण तालुका अंधेरी, मुंबई उपनगर जिल्हा, मुंबई-४०००५५ येथील जागेचे मालक होते

दिनांक ०२.०७.१९९३ रोजीचे दस्तावेज क्र. बीडीआर २८४६-१९९३ सह नोंदणीकृत दिनांक २९ जून, १९९३ रोजीच्या विक्री करारनामाद्वारे **स्वर्गीय श्री. क्लिव्हे**स **रॉबर्ट मिरान्डा** यांनी सदर फ्लॅट श्रीमती अनिता रॉय ... मुंबई, मे. आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीच्या भागीदार यांच्याकडून खरेदी केला होता आणि दिनांक १९.०६.१९९३ रोजीचे सदर मुळ करारनाम क्र.बीडीआर-२८४६-१९९३ हरवले आहे. पढे श्री क्लिव्हेस रॉबर्ट मिरान्डा यांच्याकडे रॉय मेन्शन कोहौसोलि.चे दिनांक २९ ऑगस्ट, १९९३ रोजीचे गागप्रमाणपत्र क्र.४५ सह सदस्यत्व होते आणि पढे **क्लिव्हेस रॉर्बर्ट मिरान्डा** यांचे ०८.०६.२०१८ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात पुढील कायदेशीर वारसदा १) श्रीमती लिबर्टा क्लिव्हेस मिरान्डा (पत्नी), २) लेनिन क्लिव्हेस मिरान्डा (मुलगा), ३) शेल्डॉन क्लिव्हेस मिरान्डा (मुलगा), ४) क्लेरेन्स क्लिव्हेस **मेरान्डा (मलगा)** हे कायदेशीर वारसदार आहेत. दिनांव)९.१२.२०२२ रोजीच्या मुक्तता करारनामाद्वारे सर्व तिन्ही मलांनी त्यांचे सदर फ्लॅटमधील मालकीत्व अधिकार व -सदस्यत्व **श्रीमती लिबर्टा क्लिव्हेस मिरान्डा** यांच्या नावे दस्तावेज क्र.बीडीआर-१-१८३९२-२०२२ नुसार मुक्त केले. ज्याअर्थी श्रीमती लिबर्टा क्लिव्हेस मिरान्डा यांना सदर फ्लॅट **कुमारी सिमरन मस्कारेन्हस** यांच्याकडे .. विक्री करण्याची इच्छा आहे

म्हणून जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटवर पुर्णत: किंव अंशत: विक्री, तारण, बक्षीस, अदलाबदल, मालकी हक्क, ताबा किंवा आदेश किंवा अन्य इतर प्रकारे दावा/ आक्षेप असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून त्यांच पत्ता: वांद्रे न्यायालया समोर, बस स्टॅण्डजवळे, ए.के मार्ग, वार्द्रे (पुर्व), मुंबई-४०००५१ येथे कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग/स्थगित केले आहेत

असे समजले जाईल दिनांक: १८ जुलै, २०२३

वकील के. सी. द्विवेदी मोबा.:९३२१५२४०३४

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की. श्रीमती सीमा अजय पटवा (यापुढे संयुक्त आमचे अशील) यांना **फ्लॅट क्र.२९,** क्षेत्रफळ ३३५ चौ.फ्. सपर बिल्टअप क्षेत्र, २रा मजला, **श्री रामानंद भुवन** को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात ोसायटी, बिगरशेत जमीन प्लॉट क्र.१३, सर्व्हे क्र.३७९-बी (भाग), गाव विरार, तालुका वसई, जिल्हा पालघर (सदर मालमत्ता) ही जागा श्रीमती जयश्रीबेन एल. दवे व श्री. विनोद कुमार लाभशंकर व श्रीमती ज्योती जय प्रकाश त्रिवेदी व श्री. मुनेन्द्र लाभशंकर दवे व श्री मुकेश कुमार दवे व श्री. भुपेश लाभशंकर दवे व ग्रीमती पुनम जितेंद्र पंड्या (मुलगी) व श्री. राजेश **ल. दवे** यांच्याकडून खरेदी करावयाची इच्छा आहे. दिनांक ०७.१२.१९८८ रोजीच्या अ-नोंदणीकृत हरारनामानसार **मे. हेतल एन्टरप्रायझेस** यांनी सद ालमत्ता **श्री. लाभशंकर पुरुषोत्तम दवे** व <mark>श्रीमती</mark> **जयश्रीबेन एल. दवे** यांच्या नावे विक्री केली.

।थापि, स्वर्गीय लाभशंकर पुरुषोत्तम दवे यांचे १५. ०९. १९९९ रोजी निधन झाले. त्यांच्या पञ्चात **श्रीमती** जयश्रीबेन एल. दवे, श्री. विनोद कुमार लाभशंकर दवे (हस्तांतरकर्ते) आणि श्रीमती ज्योती जयप्रकाश वेदी (मुलगी), श्री. मुनेन्द्र लाभशंकर दवे (मुलगा) श्री. मुकेश कुमार दवे (मुलगा), श्री. भुपेश नाभशंकर दवे (मुलगा), श्रीमती पुनम जितेंद्र पंड्या (मुलगी) आणि श्री. राजेश एल. दवे (मुलगा) हे ारसदार असून आता सदर मालमत्ता आमचे अशिलाकडे

विक्री करण्याचे इच्छीत आहेत. खालील स्वाक्षरीकर्ता याद्वारे जर कोणा व्यक्तीस सद गलमत्तेबाबत विक्री. अटलाबदल, बक्षीस, तारण, अधिभार न्यास वारसाहक ताबा भाडेपदा मालकी हक किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी मयत सदस्याचे शेअर्स/हित, माझे अशिलाबाबत गालकीत्वाकरिता त्यांचे दावा/आक्षेप पृष्ठचार्थ . स्तावेजांच्या प्रतींसह लेखी स्वरुपात सदर सूचन काशनापासून **१५ (पंधरा)** दिवसात कळवावे.

जर विहित कालावधीत कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न ाल्यास असे समजले जाईल की. कोणताही दावा आक्षेप नाही आणि अमल्याम ने त्याग केले आहे. सही/-

वकील उच्च न्यायालय लॉ व्हेरिटास वेस्ट कार्यालय क्र.१०६, दामोदर निवास, गोखले रोड, ठाणे (प.), मुंबई-४००६०१.

दिनांक: १८.०७.२०२३

ठिकाणः ठाणे⁄

नवी मुंबई

90.00.2023

1302 on 13th floor in the A1 Wing buildin

of the society, died on 18/05/2020 withou

objections from the heir or heirs or other

claimants/ objector or objectors to th

ansfer of the said shares and interes

f the deceased member in the capital

property the society within a period of 15

days from the publication of this notice

with copies of such documents and other

roofs in support of his/ her/ their claim

objections for transfer of shares an

nterest of the deceased member in th

If no claims/ objections are received within the period prescribed above, the

society shall be free to deal with the

shares and interest of the decease

member in the capital/ property of the society in such manner as is provided

under the Bye-Laws of the society. Th

laims/ objections, if any, received by the

society for transfer of shares and interes

of the deceased member in th

capital/property of the society shall be

dealt with in the manner provided unde

RAIGAD CHS LTD

Date: 18/07/20

Sd/- HON. SECRETAR

the bye-laws of the society.

capital/ property of the society.

The society hereby invites claims

PUBLIC NOTICE Mr. Devendra Narayan Poojary ber of the Raigad Co-Op. Hsg. So Ltd. having address at Sarova Complex uilding No. **1**, Samta Nagar, Kandi E), Mumbai- 400101 and holding Flat No

claimants or objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of 15 days from the publication of this notice with the copies of such documents and other proof in support of his/her/ their claims/ objections for the transfer of the shares and interest of the deceas member in the capital of the society. If no claims/ objections are received

For and on behalf or VISHALGAD CHS LTD Sd/- HON. SECRETARY Place: Mumbai Date: 18/07/2

जाहीर सुचना

कै. बळीराम दौलत पाटील, राहणार- नागेश पाटील वाडी, खार्देव नजर घाटला गाव, गांध क्लिनिक समोर, चेंबूर, मुंबई–४०००७१, यांचे दिनांक १६/०३/२०२२ रोजी निधन झाल्यमुव त्यांच्या पश्चात त्यांच्या वारसांनी दाखला मिळणेकामी मा. तहसिलदार कुर्ला, मुलुंड येथे अ ... केला आहे. तरी वारस दाखल्यासंबंधी कोणाची काही हरकत असल्यास १५ दिवसाच्या आत मा तहसिलदार कुर्ला, मुलुंड यांचे कार्यालयात येऊन लेखी कळवावे. अन्यथा कोणाची हरकत नार्ह असे समजून कै. बळीराम दौलत पाटील यांचे वारस आहे.

परिसाया नाय खालालप्रमाण						
क्रमांक	नाव	वय	नाते			
٧.	श्रीमती. सुमित्रा बळीराम पाटील	७२	पत्नी (विधवा)			
₹.	अविनाश बळीराम पाटील	४७	मुलगा			
₹.	सौ. प्रियांका प्रमोद शेलार	४५	मुलगी (विवाहीत)			
٧.	अमित बळीराम पाटील	४२	मुलगा			
ч.	आकेश बळीराम पाटील	३२	मुलगा			

वरिल वारसांव्यतिरीक्त कोणीही वारस नाहीत. १५ दिवसानंतर कार्यालयात आल्या आपले नाव ग्राह्य धरण्यात येणारी नाही. असे समजून आकेश बळीराम पाटील यांच्या नावां वारस दाखला देण्यात येईल. आकेश बळीराम पाटील

फोर्ब्ज ॲंड कंपनी लिमिटेड

CIN:L17110MH1919PLC000628 नोंदणीकृत कार्यालयः फोर्ब्ज इमारत, चरणजित राय मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१ दरध्वनी:+९१-२२-६१३५८९००, फॅक्स:+९१-२२-६१३५८९०१

ई-मेल:investor.relations@forbes.co.in वेबसाईट: www.forbes.co.in

जाहीर सूचना: १०४वी वार्षिक सर्वसाधारण सभा मूचना देण्यात येत आहे की:

कंपनीच्या सदस्यांची १०४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३ रोजी द्.२.००वा. (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य द्रकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) एजीएमच्या दिनांक २६ मे, २०२३ रोजीच्या सूचनेत नमूदप्रमाणे साधारण व विशेष व्यवसायावर विचारविमर्ष करण्याकरिता होणार आहे.

सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२० १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दिनांक ५ मे, २०२० आणि सहवाचित सर्वसाधारण परिपत्रक क्र.१०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ (यापुढे एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे वितरीत (सेबी) परिपत्रक क्र.सेबी/ एचओं/सीएफंडी/सीएमडी१/सीआयंआर/पी/२०२०/७९, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२, सीआयआर/पी/२०२१/११, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६ः आणि सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ अनुक्रमे दिनांक १२ मे २०२०, १५ जानेवारी, २०२१, १३ मे, २०२२ आणि ५ जानेवारी, २०२३ (यापुढे संयुक्तप सेबी परिपत्रके) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवार एजीएम धेण्यार्च अनुमती मिळाली आहे. कंपनीची एजीएम फक्त व्हीसी/ओएव्हीएममार्फतच होईल.

उपरोक्त एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२२-२०२३ करिता कंपनीचा वार्षिक अहवाल ज्या सदस्याँचे ई-मेल टीएसआर कन्सल्टन्स प्रायव्हेट लिमिटे (आरटीए)/ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले जाईल. ज्यां . सदस्यांनी आर्थिक वर्ष २०२२–२०२३ च्या वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रतीसाठी विनंती केली आहे अशा सदस्यांशिवाय, वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत सदस्यांना पाठविली जाणार नाही वित्तीय वर्ष २०२२-२०२३ च्या वार्षिक अहवाल आणि एजीएम सूचनेच्या विद्युत प्रतीः

908व्या एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२२-२०२३ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्य www.forbes.co.in आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल च्या https://www.evoting.nsdl.com वेबसाईटवर सुध्दा उपलब्ध आहे. एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे.

ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत:

वास्तविक स्वरुपामध्ये शेअर्स धारण करणार्या आणि ज्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नाहीत आरटीएकडे csg-unit@tpclindia.co.in investor.relations@forbes.co.in या ई-मेल आयडीची नोंदणी करण्याची विनती केली आहे. आरटीए, पत्ता, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक, पॅनची स्वयं-साक्षांकित प्रत डीपीआयडी/क्लायंट आयडी किंवा फोलिओ क्रमांक आणि शेअर्सची संख्या, त्यांचे नाव नमूद करून रीतसर स्वाक्षरी केलेला फॉर्म आयएसआर-१ (समर्थक कागदपत्रांसह) मध्ये भरून पाठवावेत. डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या शेअरधारकांना संबंधित डिपॉझिटरी सहभागींसोबत त्यांचा ईमेल पत्ता नोंदणी / अपडेट करण्याची विनती केली जाईल.

एजीएमपुर्वी ठरावांवर मत देण्याची पद्धत: कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ आणि त्यातील नियमाअंतर्गत सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २० आणि सेबी (लिस्टिंग . ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ नुसार एनएसडीएलद्वारे देण्यात येणाऱ्या विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) कंपनीने त्यांच्य सदस्यांना एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून (रिमोट ई-वोटिंग) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद व्यवसायावर विमर्श करण्याकरिता रिमोट ई-वोटिंग सुविधा दिलेली आहे या व्यतिरिक्त कंपनीने एजीएम दरम्यान सदस्यांना ई-वोटिंग सुविधा दिली आहे जे रिमोट ई-वोटिंगने मत देणार नाहीत. रिमोट ई-वोटिंग तसेच एजीएमपुर्वी /दरम्यान ई-वोटिंगची सविस्त प्रक्रिया एजीएममध्ये नमुद आहे.

पुस्तक बंद करणे: कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४२ नुसार शुक्रवार, ०४ ऑगस्ट, २०२३ ते गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व न्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील. फोर्ब्ज अँड कंपनी लिमिटेडकरित

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

PUBLIC NOTICE

Mr. Gurudatta Lakshman Rao, a nember of Vishalgad CHS Ltd., having ddress at Sarova Complex, Building No. Wing **B1**, Samata Nagar, Kandivali Fast). Mumbai - 400101 and holding the Flat No. B1-202 on the 2nd floor, died or **07.07.2022** without making any

The Society hereby invites claim or objection from the heir or heirs or other

within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided unde the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants of objectors in the office of the society with the secretary of the society between 9 A.M. to 9 P.M. from the date of publication of this Notice till the date of expiry of it

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Share Certificate No. 001 Distinctive Nos. from 186 to 190 of Flat No.101/A Wing, Shiv Shiyam CHS Ltd. at Adarsh Nagar No. 1. Of Link Road, Jogeshwari West, Mumbai 400 102 in the name of Nilima Paul has been misplaced. Any claims or objections for issuance of Duplicate Share Certificate can be made within a period of 15 days from issuance of this notice. If no claim is received within this period the society is free to issue a duplicate share certificate.

PUBLIC NOTICE

ciety Limited, having address at Dattani Park, Kandivali East, Mumbai - 400101, and holding Flat No.C-203, in the building of the society, died on 02/02/2023. Mr. Ajay Narayan Surve has made an application for transfer of the shares of the deceased member to his name.

The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as it vided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the bye laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

for and on behalf of MAHUDI DARSHAN CHS Ltd, Hon. Secretary

MANAPPURAM

Date: 18/07/2023

HOME

Place: Mumbai

मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड (पर्वीची मनप्परम होम फायनान्स प्रा.लि.)

तीआयएन: यु६५९२३केएल२०१०पीएलसी०३९१७९

युनिट ३०१-३१५, ३रा मजला, ए विंग, कनाकिया वॉल स्ट्रीट, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००९३. संपर्क क्र.:0२२-६८१९४०००/०२२-६६२११०००

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिर्ट

इंटरेस्ट *(ॲक्ट) २००२ (५४/२००२) अंतर्गत **मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड (एमएएचओएफआयएन)** चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत कर्जदारांना खाली नमूदप्रमाणे मागणी सूचना वितरित केली होती आणि त्या सूचनेनुसार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. सदर कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता *(ॲक्ट) सदर अधिनियमाच्या नियम ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **सांकेतिक ताबा** घेतलेला ... आहे. विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड**कडे सूचनेत नमूद रक्कम तसेच मागणी सूचनेच्या तारखेपासन करारदराने पढील व्याज व इतर शल्क जमा करावे.

₹.	कर्जदार/सह-कर्जदार/	ज्यावर हित केले आहे याबाबत	मागणी सूचना दिनांक	ताबा					
<u>.</u>	ऋण खाते/शाखा	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	व थकबाकी रक्कम	दिनांक					
१	श्री. रविंद्र महावीर यादव व	फ्लॅट क्र.२०३, कान्हा अपार्टमेंट, एस.क्र.५९,	१८.११.२०२० व	१४.०७.२०२३					
	संजय फुलचंद यादव /	चिंचवाला हॉस्पिटल समोर, चिंची मार्केट,	रु.१२३४३६०.९९						
	पीयु९०पीयुएलओएनएस०००००५००१६२८/	बोईसर-पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र, भारत-							
	- विरार	४०१५०१.							

सही/-दिनांक: १८.०७.२०२३ प्राधिकृत अधिकार्र मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड ठिकाण: विरार

एचडीबी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड नोंदणीकत कार्यालय: राधिका. २रा मजला. लॉ गार्डन रोड. नवरंगपरा. अहमदाबाद. गजरात-३८००९

मुख्य कार्यालय: १ला मजला, विल्सन हाऊस, जुना नागरदास रोड, आबोली सबवेजवळ, अंधेरी (पु.), मुंबई-४०००६९

सरफायसी कायदा २००२ चे कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

तुम्ही, खाली नमूद केलेले कर्जदार, सहकर्जदार व जामिनदार यांना तुमचे स्थावर मालमत्ता तारणद्वारे (प्रतिभूती) **एचडीबी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड**कडून कर्ज सुविधा उपलब्ध झालेली होती. तुम्ही तुमचे वित्तीय खाते नियमित केलेले नाही आणि पुनर्भारणा करण्यात कसूर केलेली आहे. तुम्ही कसूर केल्यानुसार तुमचे ऋण खाते नॉन परफॉर्मिंग असेट मध्ये वर्गीकृत करण्यात आले. सदर रकमेचा भरणा करण्याकरिता प्रतिभृती संदर्भात निष्पादित प्रतिभृत व्याजासह सदर कर्ज उपलब्ध झाले होते. थकबाकी देयकाचे वसूलीकरिता **एचडीबी**कडे अधिकार आहेत, त्यांनी सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२)(कायदा) अन्वये **मागणी स्**चना वितरित केली. त्यातील घटक कायद्याच्या कलम १३(२) नुसार तसेच सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३(१) नुसार प्रसिध्द करण्यात आलेले आहे आणि तुमच्या वर पर्यायी स्था म्हणून बजावण्यात आली आहे. कर्जदार, सहकर्जदार, जामिनदार, प्रतिभूती, थकबाकी देय, मागणी सूचना जी कलम १३(२) अन्वये पाठविली आहे आणि त्या अंतर्गत दावा असलेल्या रकमेचा तपशिल खालीलप्रमाणे:

?) कर्जदार व सह-कर्जदार व जामिनदार: ?. मेक मेकिनीकल वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड, र/ठि.: ई ५३ एमआयडीसी अंबाड बीएच अंबासिन हॉटेल अंबाड एमआयडीसी, नाशिक-४२२०१०. **दुसरा पत्ता:** फ्लॅट क्र.६, ३रा मजला, रुशिराज ॲव्हेन्यु अपार्ट., प्लॉट क्र.२ व ४, सीटीएस क्र.७०२० ते ७०२३ आर्मोन बॅटरीजवळ, कनाडा कॉर्नर, नाशिक-४२२००५.<mark>२. मनोहर अमृत चव्हाण,</mark> र/ठि.: बी १०३, बी विंग, इंद्रावती इमारत, रिव्हर पार्क, रावळ पाडा जाना विराज्य कर्मां कार्या कार्या कार्या करियाल सुरेश चव्हाण, र/ठि.: जी २०१, गोदावरी इमारत, संत जानेश्वर मार्ग, शातीवन कॉम्प्लेक्स, बोरिवली पूर्व, मुंबई-४०००६६. ४. सुरेश अमृतराव चव्हाण, ५. अमित सुरेश चव्हाण, ६ सुशमा सुरेश चव्हाण, सर्वांचे र/ठि.: पलट कर, छोराज अवेहन्य, शरणपुर रोड, नाशिक-४२२००१. ७. शामकांत अमृत चव्हाण, र/ठि.: प्लॉट क्र.२२, संजीन कॉलनी, विसे मला कॉलेज रोड, नाशिक-४२२००२. ८. मनोर अमृत चव्हाण, र/ठि.: ई-५३, एमआयडीसी, अंबाड, नाशिक-४२२०१०. ९. सुशमा सुरेश चव्हाण, १०. सुरेश अमृतराव चव्हाण, दोघांचे र/ठि.: मेक मेकिनीकल वर्क्स प्रा.लि., प्लॉट क्र.ई-५३, एमआयडीसी, अंबाड, नाशिक-४२२०१०. २) ऋण खाते क्र.: ६७२८३७९, १७६४४९६, युनिक आयडी क्रमांकासह लिंक केलेले ३२२२३४१. ३) ऋण रक्कम: कर्ज खाते क्रमांक ६७२८३७९ करिता रु.१०,५७,५६७/– (रुपये दहा लाख सत्तावन्न हजार पाचशे सदुसष्ट फक्त) आणि कर्ज खाते क्रमांक १७६४४९६ करिता रु.४७,३१,२९४/- (रुपये सत्तेचाळीस लाख एकतीस हजार दोनशे चौऱ्याण्णव फक्त). ४) प्रतिभृतीचे मालमत्तेचे तपशिल तारण मालमत्ता: मालमत्तेचे तपशील: मालमत्ता जागा अर्थात फ्लॅट क्र.६. (क्षेत्रफळ बिल्टअप क्षेत्र १५४०.५८ चौ.पृ तत्सम १४३.१८ चौ.मी.), ३रा मजला, रुशिराज ॲव्हेन्यु अपार्टेमेंट म्हणून ज्ञात इमारत, प्लॉट क्र.२ व ४, सीटीएस क्र.७०२० ते ७०२३, अमॉन बंटराजवळ, कनाडा कॉर्नर, शरणपुर, नाशिक, ता. जि. नाशिक-४२२००५ येथील जागेचे सर्व भाग व खंड. **५) मागणी सूचना दिनांक:** १९.०६.२०२३. **६) देय रक्का**: १९.०६.२०२३ रोजी देय **रु.४३,४७,१४५.५९ (रुपये त्रेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार एकशे पंचेचाळीस आणि पैसे एकोणसाठ फक्त)** तसेच रक्कम जमा होईपर्यंत वसुली प्रक्रियेत आलेला खर्च तसेच वार्षिक लागु पुढील व्याज.

. तुम्ही कर्जदार व सहकर्जदार/जामिनदार यांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर सूचनेपासून ६० दिवसात वर नमूद संपूर्ण रक्कम तसेच पुटील व्याज जमा रावे अन्यथा खालील स्वाक्षरीकर्ताद्वारे नमूद प्रतिभूतींवर कायद्यान्वये आवश्यक ती कारवाई करतील. कृपया नोंद असावी की, सरफायसी कायद्याच्या कलम १३(१३) नुसार तुम्हाला आमच्या अनुमतीशिवाय वर संदर्भीत प्रतिभूतीची विक्री किंवा हस्तांतर करण्यापासून तुम्हाला रोखण्यात येत आहे.

. तारणकर्त्यांना एचडीबीएफएसच्या परवानगीशिवाय विक्री. भाडेपट्टा, लिव्ह ॲण्ड लायसन्स किंवा अन्य इतर प्रकारे वर संदर्भीत प्रतिभूती हस्तांतरण करण्यापास् ोखण्यात येत आहे. ३. कोणतेही प्रश्न किंवा तजवीजीसाठी कृपया संपर्क: **श्री. पंजाबराव लोखंडे, मोबा: ७७२०९४५२९९, प्राधिकृत अधिकारी-श्री. विजयकुमा सकपाल, मोबा.: ८८८८८७३७८,** एचडीबी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड.

ठिकाण: मुंबई, दिनांक: १८.०७.२०२३

प्राधिकृत अधिकारी

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड कॉर्पोरेट कार्यालय: सिरेब्रम आयटी पार्क बी२ इमारत, ५वा मजला, कल्याणी नगर, पणे, महाराष्ट्र-४१९०९४.

शाखा कार्यालय: ७वा मजला, सुमेर प्लाझा, युनिट क्र.७०२, मरोळ मरोशी रोड, संकष्ट पाडा, वेल्फअर सोसायटी, मरोळ, अंधेरी पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००५९, भारत आणि १ला मजला, देवेंद्र कॉम्प्लेक्स, आयओबीच्या वर, नंदूरा रोड, सिविल लेन, खामगाव. ताबा सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम

१३(४) अन्वये सूचना. सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) (परिशिष्ट-४)

याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत **मे. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड (बीएचएफएल)** चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमूद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार/जामिनदारांवर मागणी सूचना बजावली होती आणि सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सूचनेत नमूद रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार/सहकर्जदार/ जामिनदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, मे. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेडच्या वतीने खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सद्दर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सद्दर अधिनियमाच्या नियम ८(१) अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमुद केलेल्या मालमत्तेचा **ताबा** खाळी नमुद केलेल्या तारखेला घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार/ सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **बीएचएफएल**कडे मालमत्तेसह केलेले उपरोक्त रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदार/जामिनदाराचे नाव	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	मागणी सूचना	ताबा
(एलएएन क्र., शाखा नाव)	(स्थावर मालमत्ता)	दिनांक व रक्कम	दिनांक
शाखा: मुंबई, (कर्ज क्र.: ४०५एचएसईएच४०१७७८ व	पुढेनमुद बिगरशेत जमिनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.१००५,	३० जानेवारी,	१५ जुलै, २०२३
४०५टीएसएचई१३५५२२)	१०वा मजला, विंग सी, कासा ट्रिटॉर्स लोधा अप्पर ठाणे,	२०२३	
१. सॅमपसन अब्राहम फर्नांडिस (कर्जदार), पत्ता: आर.क्र.	मानकोळी, भिवंडी रोड, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०२.	रु.४३,१९,१७३/-	
१७१३/१४ केएल क्लॉनली, गांधी नगर, कोपरी ठाणे, महाराष्ट्र–४००६०३.		(रुपये त्रेचाळीस	
दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.१००५, १०वा मजला, विंग सी, कास	ा, ट्रिटॉर्स लोधा अप्पर ठाणे, मानकोळी, भिवंडी रोड, ठाणे,	लाख एकोणीस	
गहाराष्ट्र–४२१३०२., २. नमिता फर्नांडिस (सह–कर्जदार), पत्ता: आर.क्र.१७१३/१४ केएल क्लॉनली, गांधी नगर, कोपरी		हजार एकशे	
ठाणे, महाराष्ट्र-४००६०३.		त्र्याहत्तर फक्त)	
शाखा:खामगाव, (कर्जक्र:एच४क्यु६एचएलपी०२०९९९१	पुढे नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: मौजे अहमदापूर,	२१ एप्रिल, २०२३	१४ जुलै, २०२३
व एच४क्यु६एलपीटी०२४६६४२)	ता. नांदुरा, जि. बुलधाणा, नगरपरिषद नांदुराच्या सिमेत,	रु.३४,६८,६५७/-	
१. प्रल्हाद तोलाराम कांचनदानी (कर्जदार)	एस.क्र.१४/१, महसूल सी.क्र.एनएपी-३४/नांदुरा, बीयु./	(रुपये चौतीस लाख	
२. जयाबाई प्रल्हाद कांचनदानी (सह-कर्जदार)	११/१९९५-९६ दि.३१/८/१९९६ यांचे आदेशानुसार निवासी	अडुसष्ट हजार	
दोघांचा पत्ता: राखोंडे माला मालगे चक्की जावई, वॉर्ड क्र.०३,	उद्देशाकरिता रुपांतरीत, लेआऊट प्लॉट क्र.२६, क्षेत्रफळ	सहाशे सत्तावन्न	
नांदुरा बुलढाणा, मालगे चक्की जावई, नांदुरा, खामगाव, महाराष्ट्र-	सुमारे १६५ चौ.मी., महापालिका मालमत्ता क्र.१७६५. पुर्व:	फक्त)	
XXX 70 \$.	प्लॉट क्र.७; पश्चिम: ९ मी. लेआऊट रस्ता; उत्तर: प्लॉट		
	क्र.३१; दक्षिण: ७ मी. लेआऊट रस्ता.		
दिनांक: १८.०७.२०२३, ठिकाण: ठाणे/नांदुरा	प्राधिकृत अधिकारी,	बजाज हौसिंग फार	वनान्स लिमिटेड

<u> विवारम्</u> गॅलेक्सी सरफॅक्टन्टस् लिमिटेड सीआयएन:एल३१८७७एमएच१९८६पीएलसी०३९८७७ नोंदणीकृत कार्यालय: सी–४९/२, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, पावणे, नवी मुंबई–४००७०३, महाराष्ट्र,

मुंबई, १७ जुलै, २०२३

भारत दुरकः १००२ । २००२ । स्वर्धः क्षेत्रः । स्वर्धः भारत दुरकः १००२ । २००२ । १००२ । १००२ । १००२ । स्वरं ।

३७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची **३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार**

90 ऑगस्ट, २०२३ रोजी द.२.३०वा.(भाप्रवे) सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थित कंपनी कायदा २०१३ च्या सर्व लागू तरतुदी आणि सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधा परिपत्रक क्र.१०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ सहवाचिता परिपत्रक क्र.२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ १९/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१, २०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० आणि ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्स २०१५ नुसार आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२०, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवार्र २०२१, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे, २०२२ आणि सेबी, एचओ/सीएफडी/पीओडी–२–२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ५ जानेवारी, २०२३ (यापुढे आवश्य परिपत्रके) रोजीचे परिपत्रक (सेबी) नुसार व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

एजीएम सूचना तसेच वार्षिक अहवाल २०२२-२३ ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना परिपत्रकेनुसार विद्युत स्वरुपाने पाठविण्यात येतील. वरील प्रक्रिया कंपनीने **शुक्रवार** 98 जुलै, २०२३ रोजी पुर्ण केली आहे. वरील दस्तावेज कंपनीच्या https:/ www.galaxysurfactants.com/pdf/financial-performance/2022-23/annual/Annual-Report-2022-23.pdf वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड व बीएसई लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.nseindia.com</u> व <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ च्या तरतदी सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१५ च्या नियम २० (कोणतेही वैधानिक फेरबदल किंवा पुर्नसुधारणेसह) आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲंग्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्स २०९५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने एजीएममध्ये मंजूर करावयाचे नियोजित ठरावांवर सदस्यांना मत देण्यासाठी सुविधा दिलेली आहे. सदस्यांना एजीएममध्ये मंजूर करावयाच्य नियोजित ठरावांवर **मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड** (लिंक इनटाईम) या रिमोट ई-वोटिंग सुविधेकरिता नियुक्त एजीन्सीकडून कंपनीकरिता विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट ई–वोटिंग) मत देता येईल. जर कोणी व्यक्ती नोंद दिनांक अर्थात **गुरुवार, ०३ ऑगस्ट, २०२३** रोजी सदस्य नोंद पुस्तक/लामार्थी मालकांचे नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई–वोटिंग/एजीएममध्ये विद्युत स्वरुपाने मतदानाचा अधिकार असेल. जे सदस्य रिमोट ई–वोटिंगने मत देतील त्यांना समेत उपस्थित राहता येईल परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.

रिमोट ई–वोटिंग **सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३ रोजी स.९.००वा**. प्रारंभ होईल आणि **बुधवार, ९ ऑगस्ट** २०२३ **रोजी सायं.५.००वा.** समाप्त होईल. तदनंतर लिंक इनटाईमकडून मतदानाकरिता पद्धंत बंद केली जाईल ई–वोटिंगसंबंधी काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास भागधारकांनी <u>enotices@linkintime.co.in</u> वर . ई–मेल पाठवावा किंवा टोल फ्री क्र.०२२–४९१८६०००.

गॅलेक्सी सरफॅक्टन्टस लिमिटेडकरित

नोंदणीकृत कार्यालयः ८०५/८०६, विंडसर, ८वा मजला, सीएसटी रोड, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई–४०००९८. **सीआयएनः** एल६४२०४एमएच१९५९पीएलसी०११४२१ दूर.:०२२-४०५४२५००, फॅक्स: ०२२-४०५४२७००, वेबसाईट:www.hathway.com ई-मेल:info@hathway.net

३० जून, २०२३ रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचा उतारा एकमेव एकत्रित संपलेली संपलेले अ.क्र. तपशील तिमाही तिमाही तिमाही वर्ष तिमाही तिमाही तिमाही वर्ष 30.08.2023 39.03.2023 30.08.202 39.03.2023 30.08.2023 39.03.2023 30.08.2022 39.03.2023 अलेखापरिक्षी लेखापरिक्षीत कार्यचलनातून एकूण उत्पन्न ,846.88 908.83 909.90 9८२.७३ ७०४.६९ 433.30 820.24 888.08 कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) 28.84 94.88 30.90 60.83 98.42 3.38 93.88 ५८.६६ (कर व अपवादात्मक बाबपूर्व) समभाग पद्धती वापरण्याकरिता मोजलेले संयुक्त भागीदारीचे 99.00 (4.38) 94.82 39.60 निव्वळ नफा / (तोटा) चे शेअर करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक 94.89 30.90 22.28 39.30 (8.48) ९०.४४ करानंतर कालावधीकरिता निव्वळ 98.88 90.83 22.30 ξ8.83 २२.३६ (98.89) 20.90 ६५.३७ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाबीनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा) (करानंतर 98.80 ۷.२٤ 98.89 ६9.80 28.90 (94.84) 90.42 4८.०८ कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.२/-) ७. 348.02 348.02 348.02 348.02 348.02 348.02 348.02 ३५४.०२ ۷. उत्पन्न प्रतिभाग -0.08 0.93 0.3६ 0.93 (0.00) 0.30 (मूळ, सौमिकृत व वार्षिकीकरण नाही) (रु.)

टिपा : १. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या पहिल्या तिमाही वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांचा सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. उपरोक्त वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com and www.nseindia.com) आणि कंपनीच्या (www.hathway.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

२. वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १७ जुलै २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

ठिकाणः मुंबई दिनांकः जुलै १७, २०२३

निरंजन केतकर

कंपनी सचिव

सौरभ संचेती संचालक

हॅथवे केबल ॲण्ड डाटाकॉम लिमिटेडकरिता डीआयएन:०८३४९४५७